

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास “एक विशेष बाब” म्हणून अतिरिक्त रु.२ कोटी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०२५/प्र.क्र.२५/भाषा-३**

नवीन प्रशासकीय भवन, ८ वा मजला  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक: २० फेब्रुवारी, २०२५

- वाचा :- १) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. अभास-२०२३/प्र.क्र.३/भाषा-३ दि.२२.१२.२०२३  
२) मराठी भाषा विभाग, संकीर्ण २०२४/प्र.क्र.४३/भाषा-३, दि.१९.०९.२०२४ चे ज्ञापन.  
३) अध्यक्षा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांचे दि.०४.०२.२०२५ चे पत्र.

**प्रस्तावना :-**

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी साहित्य संमेलनास शासन निर्णय क्र. अभास-२०२३/प्र.क्र.३/भाषा-३ दि.२२.१२.२०२३ अन्वये सन २०२३-२४ पासून साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत दरवर्षी खालील लेखाशीर्षांतर्गत रु.२ कोटी इतके अर्थसहाय्य अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामार्फत आयोजित दि.२१ ते २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास लेखाशीर्ष (२२०५ ३४४८) अंतर्गत रु.२,००,००,०००/- (अक्षरी रुपये दोन कोटी फक्त) इतका संदर्भ क्र.२ येथील दि.१९.०९.२०२४ च्या ज्ञापनान्वये निधी मंजूर करण्यात आला आहे.

अध्यक्षा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबई यांच्या संदर्भ क्र.३ येथील दि. ०४.०२.२०२५ रोजीचे पत्रात नमूद केल्यानुसार, नवी दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास मा. पंतप्रधान यांनी येणार असून दिल्ली येथील संमेलन हे महाराष्ट्रातील इतर भागात होणाऱ्या संमेलनापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभ, साहित्यिक व साहित्य रसिकांचा वाढणारा प्रवास खर्च, निवास व्यवस्था यामध्ये संमेलनाच्या पूर्वीच्या अपेक्षित रसिकांच्या संख्येपेक्षा मोठ्या संख्येने नियोजित संख्या वाढल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याने अतिरिक्त रु.२ कोटी इतका निधी मंजूर करण्याच्या प्रस्तावास मा. मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे. सदर प्रस्तावात मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने राज्य मराठी विकास संस्थेच्या निधीतून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबई यांना सन २०२४-२५ मधील रु.२ कोटी इतका अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबई यांना ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता रु.२ कोटी इतका अतिरिक्त निधी “एक विशेष बाब” म्हणून राज्य मराठी विकास संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन मान्यता पूर्वोदाहरण म्हणून गृहीत धरण्यात येणार नाही. सदर शासन मान्यता खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

- १) ९८ व्या दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास कोणते साहित्य विषयक उपक्रम करण्यात आले, याचा अहवाल राज्य मराठी विकास संस्थेमार्फत शासनास सादर करावा.
- २) महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करू न देण्यात येत असलेल्या अर्थसहाय्याचा विनियोग, मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, संवर्धन यासाठीच करण्यात यावा.

- ३) ९८ व्या दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कामाचा अहवाल, लेख्याची कागदपत्रे अर्थसहायाचा विनियोग होईपर्यंत वेळोवेळी राज्य मराठी विकास संस्थेस सादर करावीत.
४. शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचे विनियोजन प्रमाणपत्र, संमेलन वृत्तांत, सनदी लेखापालांकडून तपासून घेण्यात आलेले लेख्यांचे विवरणपत्र संमेलनानंतर ३ महिन्यांच्या आत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबई या संस्थेने राज्य मराठी विकास संस्थेकडे सादर करावीत.
५. यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक झेडएफ-२ - २२०५-कला व संस्कृती (००) (१०२) कला व संस्कृती प्रचालन (०२) (कार्यक्रम) (०२) (०१) राज्य मराठी विकास संस्था (कार्यक्रम) (२२०५ ३२०५) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली उपलब्ध होणाऱ्या सन २०२४-२५च्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
६. सदर मंजूर अर्थसंकल्पीय अनुदान आहरित व संवितरित करण्यासाठी कार्यासन अधिकारी (रोख शाखा), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ यांना आहरण व संवितरण अधिकारी आणि अवर सचिव (रोख शाखा) मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर अनुदान ७१०१NG०००३ प्रशासकीय अधिकारी VPDA या खाती आहरित करण्यात यावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२२०१३०९००३१३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( नितिन डंगारे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. उपमुख्यमंत्री, यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई
४. मा. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
५. मा.मंत्री, मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी
६. मा.सभापती/उपसभापती, विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
७. मा.अध्यक्ष/उपध्याक्ष, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
८. मा. विरोधी पक्षनेता, विधान सभा/विधान परिषद, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई,
९. मा. सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
१०. मा.अध्यक्ष व सदस्य, मराठी भाषा समिती, विधानमंडळ सचिवालय, मुंबई
११. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
१२. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
१४. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
१५. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
१६. महालेखापाल महाराष्ट्र-२ लेखापरीक्षा लेखा व अनुज्ञेयता मुंबई, नागपूर,
१७. सह सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांचे स्वीय सहायक
१८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
१९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई,
२०. भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
२१. अध्यक्ष / सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२२. अध्यक्ष / सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२३. संचालक / प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२४. निवड नस्ती (भाषा-३).